

उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर  
व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते  
गट-ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या  
वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबत-  
शुध्दीपत्रक.

महाराष्ट्र शासन  
विधि व न्याय विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक:- संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०४/कार्या-६  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक :- २० मार्च, २०२५

वाचा:- १) शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०४/कार्या-६, दिनांक ११.०१.२०२३.

२) शासन शुध्दीपत्रक क्रमांक:- संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०४/कार्या-६, दि.१०.०१.२०२५.

३) प्रबंधक(कार्मिक), उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांचे दि.२७.०६.२०२४ व  
दि.२९.०१.२०२५ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

वाचा क्र.१ येथील शासन निर्णयान्वये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२९ अन्वये  
मा.मुख्य न्यायमूर्ती यांच्या विशेष अधिकारांतर्गत मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर  
व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते गट-ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत  
सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार वेतननिश्चिती  
करताना तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी मा.उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त  
झाल्या आहेत. तसेच सदर संवर्गाच्या वेतननिश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप  
नोंदविले होते. सदर शासन निर्णयानुसार वेतननिश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या  
तफावतीबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रबंधक यांच्या समितीने केलेल्या  
शिफारसीनुसार शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी  
संदर्भाधीन क्र.३ येथील पत्रान्वये शासनास विनंती केलेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भाधीन  
क्र.२ येथील शासन शुध्दीपत्रकानुसार सुधारित वेतनश्रेणीचे लाभ लागू करण्याबाबतच्या  
दिनांकामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तथापि, वेतननिश्चितीच्या अनुषंगाने  
उद्भवलेल्या तफावतीबाबत शासन निर्णय दिनांक ११.०१.२०२३ मध्ये खालीलप्रमाणे  
शुध्दीपत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन शुध्दीपत्रक :-

मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते गट-ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक ११.०१.२०२३ रोजीचे शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे परिच्छेद क्र.१(अ) समाविष्ट करण्यात येत आहे.

“१(अ). मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट-अ ते गट-ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०१६ रोजीच्या वेतननिश्चितीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी.

- i. दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दि.०१.०१.२०१६ रोजी रु. ४९१०० (सेल १, लेव्हल S-१८) इतके निश्चित करण्यात आले असेल, त्यांना सुधारित वेतन-श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही आणि उक्त वेतन मॅट्रिक्सच्या किमान वेतनावर वेतन निश्चित केले जाईल.
- ii. दि.०१.०१.२००१ ते ३१.१२.२००३ दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दि.०१.०१.२०१६ रोजी रु. ४९१०० (सेल १, लेव्हल S-१८) इतके निश्चित करण्यात आले असेल, त्यांना सुधारित वेतन-श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रु. ५०६००/- (सेल २, स्तर S- १८) इतके निश्चित केले जाईल.
- iii. दि.०१.०१.१९९८ ते ३१.१२.२००० दरम्यान नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दि.०१.०१.२०१६ रोजी रु. ४९१०० (सेल १, लेव्हल S-१८) इतके निश्चित करण्यात आले असेल, त्यांना सुधारित वेतन-श्रेणीमध्ये दोन अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रु.५२,१००/- (सेल ३, स्तर S-१८) इतके निश्चित केले जाईल.
- iv. दि.३१.१२.१९९७ पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दि.०१.०१.२०१६ रोजी रु.४९१०० (सेल १, लेव्हल S-१८) इतके निश्चित करण्यात आले असेल, त्यांना सुधारित वेतन-श्रेणीमध्ये तीन अतिरिक्त

वेतनवाढ मंजूर केली जाईल परिणामी त्यांचे वेतन रु.५३,७००/- (सेल ४, स्तर S- १८) निश्चित केले जाईल.”

२. सदर शासन शुध्दीपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १०८८/प्रधान सचिव (ले.व को.), दिनांक १०.०३.२०२५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२०१६२५४५७८१२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजेश वडनेरकर)  
शासनाचे अवर सचिव

प्रत,

मा. राज्यपालांचे प्रधान सचिव.  
मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.  
मा. राज्यमंत्री (विधि व न्याय) यांचे खाजगी सचिव.  
मा. विरोधी पक्ष नेता, विधान परिषद / विधानसभा.  
मा. विधान परिषद / विधानसभा सदस्य (सर्व).  
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव (विधि परामर्शी), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रधान सचिव (वरिष्ठ विधि सल्लागार), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.  
सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.  
महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.  
प्रबंधक, (विधि व संशोधन) उच्च न्यायालय, (अपिल शाखा) मुंबई.  
प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपिल शाखा/मूळ शाखा) मुंबई.  
प्रबंधक, उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद व पणजी खंडपीठ.  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा) एक, महाराष्ट्र मुंबई.  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा) दोन, महाराष्ट्र, नागपूर.  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.  
वित्त विभाग / सेवा-३ व सेवा-९.  
कार्यासन- ६ (निवड नस्ती).